

ची बूज राखत  
पासून ते थेट  
म्हणून समान  
द साधन्याची  
होती. दंगली  
न्हांची उकल  
ताळवे याच्या  
ते सांगू शकत.  
की, इनामदार  
से म्हणत. पण  
च दुग्धाण्या न  
इत करण्याची  
ग निस्पृह राजा  
रचा राम राम!

सोसिएशन या  
बांगिया साहित्य  
कार, सरस्वती  
याच्या शिकारस  
असत. साहित्य  
ही काम त्यांनी  
डेमिक प्रांतात  
सीर्ट समीक्षकी  
मंगने प्राधान्याने  
वैशिष्ट्य असे,  
गा दोन्ही अंगांनी  
लेली दिसते.  
कीय लेखनात  
मूऱ उल्लेखली  
ष नाते असावे.  
१ यांच्याशी त्या  
नत झाली, तरी  
याच जादवपूर  
हिल्या बॅचली  
न निवृत झाली.  
ना आदरांजली.

## प्रा. शाहाजी मोरे

स अध्या मोबाइल फोन हा जीवनाचा  
अविभाज्य भाग बनला आहे. हे

मोबाइल फोन चालतात, ते त्यातल्या  
बॅटरीमध्ये. केवळ मोबाइल फोनच नव्हे,  
तर इतर अनेक उपकरणांमध्ये अशा  
पुनर्भारीत (रिचार्जिंग) करता येणाऱ्या  
बॅटरी असतात. या बॅटरी म्हणजे चे  
लिथियम आयन बॅटरीज. या वर्षाचे  
रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक या  
जग बदलणाऱ्या विद्युतसंचयिका किंवा  
बॅटरीज विकसित करणाऱ्या, अमेरिकेतील  
टेक्सास विद्यापीठातील जॉन गुडइनफ,  
स्टेट युनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील  
स्टॅन्ली विंटिंगहॅम व जपानमधील नायोगा  
येथील मैजी विद्यापीठातील आकिरा  
योशिनो यांना जाहीर झाला आहे.

बॅटरीमध्ये त्रहण प्रभारीत कण  
(इलेक्ट्रॉन्स) अॅनोडकूटन (ऋणाग्र)  
कॅथोडकॉड (धनाग्र) वाहत असतात. या  
इलेक्ट्रॉन्सच्या वाहण्यालाच विद्युतप्रवाह  
म्हणतात. अॅनोड व कॅथोड या दोन  
धूवंदरयन्न आणखी एक पदार्थ असते,  
त्याला इलेक्ट्रोलाइट असे म्हणतात.  
जेव्हा आपण बॅटरी चार्ज करतो, तेव्हा  
इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह उलटचा दिशेने  
होतो. सर्वसाधारण बॅटरीत रासायनिक  
पदार्थांची अभिक्रिया घडवून जी ऊर्जा  
निर्माण होते, तिचे रूपांतर विद्युत उजेत,  
तर जेव्हा आपण बॅटरी चार्ज करतो, तेव्हा  
विद्युत उजेचे रूपांतर रासायनिक उजेत  
होते. बॅटरी रिकामी होईपर्यंत हे चक्र  
चालू असते.

स्टॅन्ली विंटिंगहॅम हे स्टॅनफर्ड  
विद्यापीठात घन पदार्थात अणूच्या  
जागेवढ्या मोकळ्या जागेत प्रभारीत  
अणू भरण्याविषयी संशोधन करत

# नव्या जगाच्या हाका



## विज्ञानवाटा

यंदाच्या नोबेल पारितोषिक विजेत्या बॅटरीविषयक  
संशोधनाने खरोखरीच जग बदलले आहे. ऊर्जा  
विषयक संशोधनाने एकूणच या क्षेत्रातही ऊर्जा  
१९९१ निर्माण केली आहे...

होते. प्रभारीत अणू घन पदार्थातील  
मोकळ्या जागेत भरल्यानंतर, त्या घन  
पदार्थाचे गुणधर्म बदलतात. विंटिंगहॅम  
व त्यांचे सहकारी टॅंटलम डायसल्फाइड  
या अतिसंवाहक (सुपरकंडक्टर) बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या  
पदार्थात प्रभारीत अणू भरल्यानंतर,  
त्याच्या विद्युतवाहकतेवर काय परिणाम  
होते, याविषयी संशोधन करीत होते.  
एक्झॉनच्या घोषणेमुळे ते १९७२मध्ये  
त्यांच्या योजेनेत सामील झाले.  
त्यांच्या असे लक्षात आले, की टॅंटलम  
डायसल्फाइडमध्ये पोटेशिअमचे आयन्स  
भरले असता, तेथे चांगला विद्युतदाब  
निर्माण होतो. त्यांनी हा विद्युतदाब  
मोजला असता, त्यांना तो दोन व्होल्ट  
एवढा असल्याचे आढळले. विंटिंगहॅम  
किंवा तंत्रस्वरूपत लिथियम बॅटरी  
वाढायला लागले. वाढून ते विंटिंगहॅम  
डायसल्फाइडने बनविलेल्या घनग्राला  
चिकटले, की या बॅटरीमध्ये स्फोट होऊ  
लागले. त्यामुळे, छोट्यामोर्या आगी

लागल्या. त्यावर उपाय म्हणून व्हिंटिंगहॅम  
यांनी लिथियममध्ये ऑल्युमिनियम  
मिसळून अॅनोड बनविला. सौर उजेवर  
चालणारी घड्याळे बनविणाऱ्या एका  
रिस असतीने या बॅटरीज खरेदी केल्या.

त्यानंतर सध्या १७ वर्षांचे असलेले  
जॉन गुडइनफ यांच्या लक्षात  
आले, की जर कॅथोड हा टिंटेनियम  
डायसल्फाइडऐवजी धातूच्या  
ऑक्साइडचा बनविला, तर ऊर्जानिर्भीती  
आणखी वाढू शकते. त्यांच्या सहकार्यांनी  
अनेक धातूच्या ऑक्साइडवर संशोधन  
करून अखेर कोवाल्ट ऑक्साइडचा  
कॅथोड बनवून विकसित केला. या  
बॅटरीची क्षमता व्हिंटिंगहॅम यांच्या  
बॅटरीचा दुप्पट; घणजे चार व्होल्ट एवढा  
विद्युतदाब निर्माण करण्याएवढी झाली.  
१९८०मध्ये गुडइनफ यांनी शोधनिंबध  
प्रसिद्ध केला. बॅटरीच्या विकासामधील  
ही एक क्रांतिकारी घटना होती.

पुढे जपानच्या आकिरा योशिनो  
यांनी या बॅटरीज आणखी हलव्या;  
परंतु तितक्याच कार्यक्षम कशा होतील,  
याचे संशोधन केले. त्यांनी लिथियमच्या  
अॅनोडऐवजी ग्रॅफाइटचे अनेक लाहान थर  
वापरले. दोन थरांमधील सूक्ष्म अशा  
मोकळ्या जागेत लिथियमचे प्रभारीत अणू  
(लिथियम आयन्स) त्यात बसतात; परंतु  
बॅटरीमधील इलेक्ट्रोलाइटमुळे हे ग्रॅफाइट  
भंग पावते. त्यामुळे योशिनो यांनी खनिज  
बॅटरीजची व्यापारी प्रमाणावर लिथियम  
कार्यक्षम बॅटरी तयार करावी  
हलव्या. परंतु कार्यक्षम बॅटरी तयार झाली.  
या संशोधनाने जग बदलत चालले  
वाढायला लागले. वाढून ते विंटिंगहॅम  
डायसल्फाइडने बनविलेल्या घनग्राला  
चिकटले, की या बॅटरीमध्ये स्फोट होऊ

लागले. त्यामुळे, छोट्यामोर्या आगी  
उत्तरांच; शिवाय ते जीवाश्म इंधानावरील  
भारही कमी करणारे आहे. अजूनीही या  
तंत्रज्ञानाने सुधारणा घडविण्याचे प्रयत्न  
चालू आहेत.